

वर्ग-३ व वर्ग-४ च्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना
सुधारित दराने स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,

ग्राम विकास व जलसंधारण विभाग,


आदेश क्रमांक-डीएसआर-२४९८/सीआर २१३/९८,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक :- १०.१०.१९९८.

आदेश

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील
कलम २४८ च्या परस्मैकानुसार अनुज्ञे असलेल्या अधिकारानुसार तसेच, उपलब्ध
असलेल्या अन्य अधिकारानुसार शासन असा आदेश देत आहे की, जिल्हा परिषद
सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांच्या संदर्भात ५ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या
शिफारशीनुसार वित्त विभागाने त्यांच्या शासन निर्णय क्रमांक-३०९८/प्र.क्र. ८२/
९८/सेवा-५, दिनांक ११ डिसेंबर १९९८ अन्वये शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सदरहु शासन निर्णय जिल्हा परिषदा मधील पूर्णकालिक कर्मचा-यांना योग्य त्या
फेरफारासह [Mutatis-Mutandis], दिनांक १.१०.१९९८ पासून लागू करण्यात
येत आहे. सदरहु वित्त विभागाच्या शासन निर्णयात तक्ता-१ मध्ये स्थानिक पुरक
भत्ता आणि तक्ता-२ मध्ये घरभाडे भत्त्याचे सुधारित दर दर्शविण्यात आलेले आहेत.
२. जिल्हा परिषदांच्या कर्मचा-यांच्या बाबतीतील खर्च संबंधित प्रमुख लेखा शीर्षा
खालील ज्या लेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्य अनुदानाचा खर्च खर्ची घालण्यात येतो
त्या उप लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा.
३. हा आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २३८९५/सेवा-५ व
दिनांक २१/१२/९८ नुसार त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व जावाने,


[मधे ना. धकाडे]
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी

महालेखापाल, मुंबई [५ प्रतीसह] / महाराष्ट्र-१ [लेखा व परिक्षा] [लेखा व अनुज्ञेयता]

महालेखापाल, नागपूर [५ प्रतीसह] महाराष्ट्र-२ [लेखा व परिक्षा] [लेखा व अनुज्ञेयता]

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर/नाशिक/

अमरावती.

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई

वित्त विभाग [सेवा-५], मंत्रालय, मुंबई

कार्यासन क्रमांक १५, १६, १७, २० ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नसती [कार्यासन क्र. १८], ग्राम विकास व जलसंधारण विभाग.

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना

सुधारित दराने स्थानिक पुरक भत्ता व

घरभाडेभत्ता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक घमाभ-१९९८/प्र.क्र. ८२/९८/सेवा-५

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ११ डिसेंबर १९९८.

पह्या-[१] शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक वेपूर-१२८५/६४३/सेवा-१०
दिनांक २५ एप्रिल १९८८

[२] शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक घमाभ-१०९०/प्र.क्र. १०/सेवा-५
दिनांक ५ फेब्रुवारी १९९०

[३] शासन निर्णय वित्त विभाग, घमाभ-१०९३/७६/सेवा-५,
दिनांक २ सप्टेंबर १९९३.

[४] शासन शुध्दीपत्र, वित्त विभाग क्रमांक घमाभ-१०९३/प्र.क्र. १६१/
सेवा-५ दिनांक ११ डिसेंबर १९९३.

[५] शासन शुध्दीपत्र, वित्त विभाग, क्रमांक घमाभ-१०९५/६९/९५/
दिनांक ८ नोव्हेंबर १९९५.

[६] केंद्र शासन वित्त मंत्रालय, व्यय विभाग याचे कार्यालयीन जापन
क्रमांक २(३०)/९७-ई- [बी] दिनांक ३ ऑक्टोबर १९९७.

शासन निर्णय

पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेल्या शहर पुरक भत्ता व घरभाडे भत्त्याच्या दरामध्ये वर नमूद केलेल्या अनुक्रमांक ६ येथील दिनांक ३ ऑक्टोबर १९९७ च्या आदेशान्वये सुधारणा केली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना लागू असलेल्या स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्त्याच्या विद्यमान दरात सुधारणा करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन आता असा आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना अनुज्ञेय असलेल्या स्थानिक पुरक भत्त्याचे व घरभाडे भत्त्याचे दर दिनांक १ ऑक्टोबर १९९८ पासून खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारण्यात यावेत.

तक्ता-एक
स्थानिक पुरक भत्ता

=

अनुक्रमांक	वेतन मर्यादा [मूळवेतन दरमहा]	शहरांच्या वर्गीकरणानुसार स्थानिक पुरक भत्त्याची रक्कम [स्मये दरमहा]			
[१]	[२]	अ-१ [३]	अ [४]	ब-१ [५]	ब-२ [६]
१	रु. ३,००० पेक्षा कमी	१०	६५	४५	२५
२	रु. ३,००० ते रु. ४,९९९ पर्यंत	१२५	९५	६५	३५
३	रु. ४,५०० ते रु. ५,९९९ पर्यंत	२००	१५०	१००	६५
४	रु. ६,००० व त्याहून अधिक	३००	२४०	१८०	१२०

टिप - स्थानिक पुरक भत्त्याच्या प्रयोजनासाठी राज्यातील शहरे व गावांच्या अ-१, अ, ब-१ आणि ब-२ अशा वर्गीकरणावरील या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र-एक प्रमाणे राहिलेले तक्ता दोन घटक भागात आहे.

अनुक्रमांक [१]	शहरांचे/गावांचे वर्गीकरण [२]	घटक भाग २ भत्त्याचे मासिक दर [३]
१	अ-१	आहरित केलेल्या मूळ वेतनाच्या ३० टक्के
२	अ, ब-१, ब, २	आहरित केलेल्या मूळ वेतनाच्या १५ टक्के
३	क	आहरित केलेल्या मूळ वेतनाच्या ७५ टक्के
४	अवर्गीकृत	आहरित केलेल्या मूळ वेतनाच्या ५ टक्के

टीप - घटक भाग २ भत्त्याच्या प्रयोजनासाठी राज्यातील शहरे व गावांच्या अ-१, अ, ब-१, ब-२ आणि क अशा वर्गीकरणावरील या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्रा-दोन प्रमाणे राहिलेले.

३. ज्या शहरे व गावांना तक्ता-१ व तक्ता-२ नुसार विद्यमान [जुन्या] वर्गीकरणाच्या

तुलनेत निम्न वर्गीकरण प्राप्त झाले आहे. त्या शहरे व गावांचे विद्यमान वर्गीकरण पुढील आदेश होईपर्यंत कायम राहिल आणि तेथे काम करणारे शासकीय व इतर कर्मचारी हे त्यानुसार स्थानिक पुरक भत्ता व घटक भाग २ भत्ता मिळवतात यात राहतील, उदाहरणार्थ केंद्र शासनाने

कोल्हापूर व अमरावती या शहरांना स्थानिक पुरक भत्त्याच्या प्रयोजनार्थ शहरांच्या वर्गीकरणातून वगळलेले असले आणि त्यांना घरभाडे भत्त्याच्या प्रयोजनार्थ नव्या वर्गीकरणानुसार निम्न वर्गीकरण प्राप्त झाले असले तरीही त्या शहरातील कर्मचा-यांना विद्यमान [जुन्या] वर्गीकरणानुसार सुधारित दराने स्थानिक पुरक भत्ता आणि घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहिल.

४. या आदेशाच्या प्रयोजनार्थ " वेतन " म्हणजे सुधारित वेतनश्रेणीतील मूळवेतन ज्यामध्ये कुठित वेतनवाढ/दीवाही समावेश असेल. परंतु जे कर्मचारी असुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन घेतील, त्यांच्याबाबतीत स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्त्याची रक्कम परिगणित करताना त्यांचे असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन, असल्यास कुठित वेतनवाढी व त्यावर दिनांक १ जानेवारी १९९६ रोजी अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता आणि अंतराळ वाढ १ व २ मिळून होणारी एकूण रक्कम विचारात घेण्यात यावी.

५. स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयते संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील.

६. दिनांक १ जानेवारी १९९६ ते ३० सप्टेंबर १९९८ पर्यंतच्या कालावधीत उपरोक्त भत्ते सुधारणापूर्व वेतन श्रेणीतील काल्पनिक वेतनावार विद्यमान दराने अनुज्ञेय राहतील. म्हणजेच या कालावधीत या संदर्भातील कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही.

७. शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्त्याच्या विद्यमान सुधारित दरामधील फरकाचा र्ख "मागणी क्रमांक जी-८-२०५० इतर प्रशासनिक सेवा-८०० इतर र्ख-[सहा] वेतन घरभाडे भत्ता व स्थानिक पुरक भत्ता यांच्यात सुधारणा झाल्यामुळे त्यासाठीची ठोक तरतुद या शीर्षाखाली र्खी घालण्यात यावा.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचा-यांच्या बाबतीतील र्ख संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा र्ख र्खी घालण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली र्खी घालण्यात यावा.

८. ह्या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्रचे, राज्यपाल यांच्या आदेशानुसार व
नावाने.

सही/-

[श. वि. लामवणकर]
उप सचिव, वित्त विभाग.